

NOTICE

Advertising Agencies and Clients are responsible for the advertisement published today in DAILY ACTIVE TIMES. Editor, Printer/Publisher & Our staff will not be responsible for any advertisement published in Active Times. All advertising agency Readers and well-wisher please be noted.

'No Vaccination, No Salary' for Government Employees in UP's Firozabad



Firozabad : In a bid to encourage Covid vaccination, the Firozabad district administration has ordered all government employees to get vaccinated, if they fail, they will not receive their salaries, an official said on Wednesday. Chief Development Officer, Charchit Gaur said that District Magistrate Chandra Vijay Singh issued an oral order of "no vaccination, no salary" which means if an employee does not take Covid vaccine, the department will initiate the action against him/her and stop would stop salary for the month. District treasury officer and other departmental heads have been given

directions to implement the order and were asked to make a list and ensure vaccination, he added. After the implementation of the initiative, the employees have been proactive in getting vaccinated against the deadly virus, the CDO further added. Uttar Pradesh government has launched a massive vaccination drive from June 1 to inoculate 10 million people against Covid-19 in a month. Chief Minister Yogi Adityanath has given instructions to the state government officials to ensure that all the sections of the society receive a vaccine shot under 'Mission June'.

Antigua PM Had Issued Notices to Mehul Choksi in 2019 for 'Concealing Facts' to Gain Citizenship



Antigua : required by local Notices issued by Antigua PM Geston Browne, accessed by CNN-News18, dated October 2019, accuse fugitive businessman Mehul Choksi of concealing facts and misrepresenting his case for citizenship. Browne, in a recent letter, also denied any deal with Choksi with regards to his case. He also batted for sending Choksi back to India and he alleged that he is playing politics with the opposition in Antigua. "Choksi's changed his lawyer to a well known member of the UPP; former attorney general under the UPP, Justin Simon," wrote Browne in a separate statement issued this week. "We have it on reliable authority that the UPP had promised Choksi protection, for campaign funding. That is why they are so vehement, that he should not be sent back," he added. The statement also says that instead of subjecting himself to an inquiry as

law, he used the courts to stay the revocation of his citizenship. accessed content of affidavit that is going to be filed in Dominica court on Wednesday. After legal consultations, MEA will file affidavit in the court on behalf of the Government of India. The affidavit will say that Choksi is an Indian Citizen and Union of India never revoked his citizenship. His family and house is in India. He has committed crime in India and should be sent back. Legal advice has been given that local consular office should file affidavit. Consular affidavit is acceptable under Vienna Convention. Further, in what can enter Dominica. Dominica police, in the charge-sheet, has clarified lower Choksi's chances Dominica police had filed a charge-sheet against him for illegally that he is not local and tried to enter Dominica illegally.

Centre's Claim of Vaccinating Entire Adult Population by 2021 - end a Hoax: Mamata Banerjee

Bengal : West Bengal Chief Minister Mamata Banerjee Wednesday dubbed as "hoax" the Centre's claim of vaccinating the entire population above the age of 18 years by 2021, and asserted that the union government must provide jabs free of cost to states. "That claim is just a hoax. The Centre says things like these. Before the Bihar elections, they had promised to inoculate its population after the elections, but nothing happened," she told reporters at the state secretariat.

Banerjee said considering the gap between doses, the process to vaccinate the entire eligible age group should take six months to a year to complete. She said her government has spent Rs 150 crore to procure vaccines, but only 1.4 crore of the state's over 10-crore population could be inoculated so far. "The Centre is not sending vaccines to states. Whatever little stock that is supplied, gets depleted within days... It must give free vaccines to state governments," she said. Further addressing the row over Alapan Bandyopadhyay's appointment as Chief Advisor, Banerjee said it is a closed chapter now, but asserted that her administration will stand by the former chief secretary of the state on the row over his not joining the central government. "Alapan Bandyopadhyay chapter is over now. The West Bengal government will give full support to Alapan Bandyopadhyay in whatever is going around with him," Banerjee told reporters when asked about her government's stance on the fiasco. Bandopadhyay was set to retire on May 31, but the state had recently sought and received permission for extension of his tenure by three months as he played a crucial role in the fight against the COVID-19 pandemic. He was, however, handed over a transfer directive by the Centre, shortly after a row broke out over Prime Minister Narendra Modi's post-cyclone review meeting, which the CM and the state chief secretary did not attend.

Fiberweb India FY21 PAT up 41% & Margin Improves

- Revenue for FY21 at 108.63 Crore, 9% YoY growth
- EBITDA for FY21 at 23.59 Crore, 31% YoY growth
- PAT for FY21 at 14.37 Crore, 41% YoY growth
- EPS for FY21 at 4.99, 41% YoY growth

Mumbai : Fiberweb (India) Ltd (BSE - 507910), a leading manufacturer of non-woven fabrics like Spun Bond Fabrics and Melt Blown Fabrics has announced its Audited Financial Results for Year ended March 31, 2021.

Speaking on the occasion Mr. Bhavesh P Sheth, President of Fiberweb (India) Ltd said - "We have achieved profit growth of more than 41% for FY21 despite export ban for our main product Melt Blown Fiber to our key export markets, We have quickly shifted our focus to domestic markets & added more than 25 new customers in the domestic markets without any marketing which shows strong brand recognitions among the customers. Last year was the difficult year for the whole country and the world but this has provide us opportunity help the society, "

district, on the occasion of Eid-ul-Fitr on May 14. The cabinet meeting, chaired by Singh, was held here on Wednesday. The cabinet also gave its go-ahead for upgrading Amargarh, which was part of the Malerkotla sub-division, as sub-division or tehsil. Malerkotla district would now consist of three sub-divisions - Malerkotla, Ahmedgarh and Amargarh, according to an official statement. A total of 192 villages will be included in Malerkotla district.

The cabinet authorised the chief minister to approve the creation of new posts for offices of 12 departments which include police, rural development and panchayats, social justice and minorities, agriculture and farmer welfare, social security and women and child development, health, education (primary and secondary).

Punjab Cabinet Approves Creation of Malerkotla as State's 23rd District



Amrutsar : The Punjab Cabinet on Wednesday gave formal approval to the creation of Malerkotla as the state's 23rd district. Chief Minister Amarinder Singh had announced the creation of a new district of Malerkotla, carving the state's Muslim-majority town from Sangrur

Reading economic data': Anurag Thakur replies to Chidambaram on GDP



New Delhi : Giving a point-by-point reply to senior Congress leader P Chidambaram's statement that 2020-2021 is the darkest year of the economy in four decades, finance minister of state Anurag Thakur on Wednesday issued a statement and said he is not surprised that the former Congress leader chose to "ignore hard data and went ahead with whataboutery". "Consistent reforms and strong fundamentals have ensured India had a swift rebound from a contraction of 24.4 % in the 1st quarter of FY 2020-21 to a growth of 1.6 per cent in

the 4th quarter of FY 2020-21," Thakur said. "While you doubt the resilience of Indian entrepreneurs, small businesses, traders and MSMEs to revive themselves; various international agencies project India to grow by 12.5% in FY 2021-22 making us the only major economy to have a projected double-digit growth," the minister said. Chidambaram on Tuesday said most Indians are poorer than they were two years ago and for this, the government must admit its "errors of commission and omission, reverse its policies and heed the advice of economists and

the opposition". In a reply, Anurag Thakur asked whether all other major economies of the world remained insulated from the impact of the pandemic. "Is the Indian economy an island in isolation; have other major economies not faced a GDP contraction? Are you not aware that France, Germany, Italy, UK contracted by 8.2%, 4.9%, 8.9% and 9.9% respectively? Canada, Russia, South Africa, USA too have seen a contraction in their GDP in the past year. Despite the disruptions in the globalised world, India has remained resilient," he said.

PUBLIC NOTICE

1. We are issuing this public notice for intimating any person/s, Company, Firm, LLP, HUF, Sole Proprietor and/or General Public at large to inform that our client STATE BANK OF INDIA STAFF "AJANTA" CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., (hereinafter referred to as "Society") a Co-operative Housing Society, registered under the provision of Maharashtra Co-operative Society Act, 1960 under serial No. BOM/HSG/2587 of 1970 and having their office at A/4, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058, are the absolute owners in respect of the Property mentioned in the Schedule hereunder written.

2. Society had granted development right to M/s. Westin Developers Pvt. Ltd. (hereinafter referred to as the "Said Developer") for development the property mentioned in the Schedule hereunder written.

3. There were major breaches committed by the said Developer in terms of the said Development and in spite of every opportunity afforded by the society to the developer for rectifying defects the same were never rectified by the developer.

4. Society has through their Notice dated 1st March 2021 have issued Termination Notice to the said Developer.

5. Society has lawfully cancelled, revoked and terminated the following documents:-

- a. Re-development Agreement dated 2nd July 2015, registered with the office of the Sub Registrar of Assurance under Sr. No. BDR-17/5480/2015 executed between our clients and the said Developer.
- b. Power of Attorney dated 4th July 2015, registered with the office of the Sub-Registrar of Assurance under Sr. No. BDR-17/5481/2015 executed between our clients and the said Developer.

(hereinafter referred to as "Documents") in respect of the Property mentioned in the Schedule hereunder written.

6. It has come to the knowledge of the society that a Supplementary Agreement dated 19.11.2019 is also executed and registered and same was never agreed and approved by the society and its members and same is never admitted. Therefore, society and its members are disputing the document.

7. The said M/s. Westin Developers Pvt. Ltd. has filed a SC Suit No. 509 of 2021 before Bombay City Civil Court. Dindoshi for obtaining stay order against society and after hearing society the court was pleased to reject the ad- interim order in draft Notice of motion taken out by M/s. Westin Developers Pvt. Ltd. by its order dated 05.03.2021

8. Society have further instructed us to inform public at large that neither the said Developer are having any claim, right or interest of any nature whatsoever and howsoever under any of the documents in respect of the Property mentioned in the Schedule hereunder written or any part thereof.

9. Neither the said Developer has now any claim, right or interest of any nature whatsoever and howsoever under any document in respect of the said Property or any part thereof and our client is lawfully entitled to deal with its said Property including to redevelop the same, through any other Builder / Developer as our client may deem fit and proper. Therefore, our client have the right over the property and also is in possession of the said building.

10. In the event of any person, Company, Firm, Association of Person, Public or Private Trust, or persons or any association of persons or any other entity other than what has been expressly been recorded herein having and/or claiming any right, title interest and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale, exchange, assignment, gift, mortgage, trust, inheritance, possession, bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, its pendens, custodia legis, easement or otherwise, or any other right or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim or interest along with other particulars sufficient to identify the same as well as the copies of the relevant documents, if any, in support of such a claim or interest must be lodged in our office at 4, First Floor, Plot No. 37, RSC 19, Part 1, MHADA Layout, Gorai Sangli Co-operative Housing Society Ltd., Gorai Road, Borivli (West), Mumbai - 400 091 within a period of 14 days from the first publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period, it shall be presumed that the title of the said Society to the said Property based on the facts herein recorded is clear, marketable and free from all encumbrances or in any event, the holder/s of the claims, if any, has/have waived the same. In such an event, we shall be issuing necessary title certificate to the society without being liable in any manner whatsoever to taking in any manner cognizance of such claim/s, if any, which may be raised after the said period.

SCHEDULE OF PROPERTY REFERRED TO ABOVE

ALL THAT piece or parcel of land bearing CTS No. 150 A/4, Final Plot No. 2 admeasuring 782.49 Sq. Mtrs. situated at Village Ambhivalli, Andheri (West), In Greater Bombay in the registration district and sub district of Bombay City and Bombay Suburban District, lying and being situated at Veera Desai Road, Andheri (W), Mumbai-400058, TOGETHER WITH Building known as "AJANTA" standing thereon comprised of One building Ground + Three upper floors consisting 14 number of total flats for the residence of its members, lying and being situated at Veera Desai Road, Andheri (W), Mumbai-400058 within the limits of the Mumbai Mahanagar Palika under "K" West Ward of Municipal Corporation of Greater Mumbai.

Sd/-
For Prime Legem
Proprietor
Advocate, High Court

Place : Mumbai
Date : 03-06-2021

PUBLIC NOTICE

Notice hereby given to the public at large that my clients have intent to purchase the Agricultural land property herein under written from the owners below.

Any person, body or semi-Government / Government institution etc having any claim and objection in respect of or against as relating to or touching upon the property described in scheduled herein under written by way of sale, lease, lien, mortgage, charge, gift, easement, maintenance and any other charges / claims of whatsoever nature shall communicate the same to the under signed at his address / email within 15 days from the date of publication of this notice give documentary evidence in support thereof. Failing which my client shall complete the transaction treating the said property as free from any encumbrances and claims etc. of whatsoever nature and any kind of objection received thereafter will not be entertained. Please take a note of the same.

SCHEDULE OF THE PROPERTY

NAME OF OWNER	NAME OF VILLAGE	Gut No.	TOTAL AREA (H-R-P)
Mr. Bhanu Malu Harane	At. Kharade Tal. Shahapur Dist. Thane	399/3	03-42-00

Sd/-
Adv. Samir Sharad Bagrao
Office Address:
S.B. Interprises, Behind Dinesh Wine Shop,
Opp Panchayat Samiti, Old Aagra Road Shahapur,
Tal. Shahapur, Dist. Thane. Pin 421601.
Mob.:9604549555. Email: 7sambag9@gmail.com

ARIS INTERNATIONAL LIMITED

Regd office Address : 129, B Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072.
CIN: L29130MH1995PLC249667

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021

Particulars	Standalone (in lacs)		
	Quarter Ended 31.03.2021	Year Ended 31.03.2021	Quarter Ended 31.03.2020
Total income from operations (net)	(0.11)	7.28	5.60
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	8.99	4.30	1.69
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	8.29	3.60	1.30
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	8.99	4.30	1.69
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	8.29	3.60	1.30
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	46.20	46.20	46.20
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(63.49)	(63.49)	(63.49)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	1.79	0.78	0.28
Basic:	1.79	0.78	0.28
Diluted:	1.79	0.78	0.28
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	1.79	0.78	0.28
Basic:	1.79	0.78	0.28
Diluted:	1.79	0.78	0.28

Notes:
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 1st June 2021. The results for the quarter ended 31st March 2021 have been subjected to limited review by the Auditors.
3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under Ind AS-108 "Operating Segment" is not required.

For Aris International Limited
Sd/-
Jyanti Pradhan
Managing Director (DIN:08529039)

Place: Mumbai
Date: 01/08/2021

PUBLIC NOTICE

THIS IS TO INFORM ALL PEOPLE THAT MY CLIENT MR. PRAVIN VITHALRAO BHANDAKKAR IS OWNER OF FLAT No.1664, TAGORE NAGAR ANAND DARSHAN C.H.S.L, TAGORE NAGAR, VIKHROLI EAST, MUMBAI-400083. HAS LOST HIS ORIGINAL SHARE CERTIFICATE vide Share Certificate No.07 bearing No. from 31 to 35 OF THE SAID FLAT .THE POLICE COMPLAINT HAS LODGE AT VIKHROLI POLICE STATION.

IF ANYONE HAS OBJECTION, INTEREST CLAIM OR RIGHTS CAN INFORM TO THE UNDERSIGNED WITHIN FIFTEEN DAYS FROM THE PUBLICATION IN WRITING.

Sd/-
ADV.GAYATRI PRADHAN
2/15 KANNAMWAR NAGAR
VIKHROLI EAST MUMBAI-83.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGE MY OLD NAME RAJANI / RAJNI MATAPRASAD CHAURASIA TO NEW NAME RAJNI RAJKUMAR CHAURASIA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME: JINESH SHYAMJI MARU TO NEW NAME : JINESH SHAMJI MARU

I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME: AAKASH ASHOK RAYKAR TO NEW NAME : AAKASH ASHOK RAIKAR

I KUNDA RAMESH JADHAV W/O, RAMESH JADHAV R/O BHUDDH WADI, JAMGE, TAL DAPOLI, DIST RATNAGIRI, MAHARASHTRA-415716 HAVE CHANGED MY NAME TO RESHMA RAMESH JADHAV FOR ALL PURPOSES.

I HAVE CHANGED MY NAME FROM PINKI AMITKUMAR SHAIKH TO PINKI AMIT SHAH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM TARUN MALHOTRA TO TAARUN MALHOTRA AS PER DOCUMENTS

I TAHURA NITIN NAIR HAVE CHANGED MY NAME TO TAHURA FAZLU REHMAN SHAIKH AS PER DOCUMENT

I MEHBOOB SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO MEHBOOB ALI SHAIKH AS PER DOCUMENT

I HUMA CHAUHAN HAVE CHANGED MY NAME TO SHRADDHA SINGH AS PER DOCUMENT

I DHOKIA BHUPATRAI MEGHJI HAVE CHANGED MY NAME TO BHUPAT MEGHJI DHOKIA AS PER DOCUMENT

I ASAD AHMED MOHD YAQOOB RIAT SHANTI NAGAR, BHIWANDI HAVE NAME CHANGE MY OLD NAME ASAD AHMED MOHD YAQOOB TO ASAD AHMED MOHD YAQOOB ANSARI FOR MAKING ALL LEGAL DOCUMENTS

I PRADEEP DAYASHANKAR SINGH S/O, DAYASHANKAR SINGH R/O CHINNA RAJAN CHAWL, MATHURADAS VASAMJI MARG, TANAJI NAGAR, SAFED POOL, KURLA WEST, NEAR DATTA MANDIR, SAKINAKA, MUMBAI, MAHARASHTRA- 400072 HAVE CHANGED MY NAME TO PRADEEP KUMAR DAYASHANKAR SINGH FOR ALL PURPOSES.

Read Daily Active Times

CHANGE OF NAME

I Mr. Yash Mithani (Aadhar Card No- 838167537254), my Mothers Name Nasimben has been printed wrong in my 12th LEAVING CERTIFICATE, the Correct Name has to be changed to Nasim Mithani as per her Aadhar Card. No-961285234821

PUBLIC NOTICE

THIS PUBLIC NOTICE is hereby given that, (1) Mrs. Kanchan Anil Kukreja and, (2) Smt. Jyoti Jethanand Sadarangani, jointly owned, possessed Flat No. 203, on Second Floor, area admeasuring 422 Sq.Ft. Carpet Area, EC-133 in the building known as "AQUARIUS CO-OP HSG. SOC. LTD" situated at, Evershine City, Vasai (East), Tal. Vasai, Dist. Palghar, Pin No. 401209.

Whereas The Said Smt. Jyoti Jethanand Sadarangani, died on dated 30/03/2013 and as her only legal heir namely Late Shri. Jethanand Bulchand Sadarangani, had already died on dated 01/12/2009. Therefore the above mentioned society has transferred the share certificate bearing No. 151 in the name of Mrs. Kanchan Anil Kukreja and now the said Mrs. Kanchan Anil Kukreja is desirous to sale the said flat to (1) Mr. Ashish Kumar Jayantilal Dave and (2) Mrs. Jinal Ashish Dave.

All persons claiming an interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, legal heirship, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to my office within 14 days from the date hereof, failing which my client will not held liable / responsible for such claim/objection and no claim will be entertained thereafter, which please note that.

Sd/-
YESH.K. BHANDARI
ADVOCATE
Off. Add.: Shop No. 104,
Aadarsh Commercial Centre, Opp Nidan,
Gurunanak Nagar, Behind Gurudawara,
Vasai (West), Tal. Vasai, Dist. Palghar,
Pin - 401202
Date: 03/06/2021